

FIRST INFORMATION REPORT
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District ((जिल्हा):) रायगड P.S. (पोलीस ठाणे):: अलीबाग Year (वर्ष): 2017
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0115 Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 16/08/2017 17:05 hrs

S.No. (क्र.सं.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	३४
2	भारतीय दंड संहिता १८६०	४७१
3	भारतीय दंड संहिता १८६०	४६८
4	भारतीय दंड संहिता १८६०	४६७
5	भारतीय दंड संहिता १८६०	४६५
6	भारतीय दंड संहिता १८६०	४२०

3. (a) Occurrence of offence (गुन हयाची घटना):
1 Day (दिवस): Intervening Days Date from (दिनांक पासून): 16/01/2012 Date To (दिनांक पर्यंत): 16/01/2013
Time Period (कालावधी): Time From (वेळेपासून): 00:00 hrs Time To (वेळेपर्यंत): 00:00 hrs
- (b) Information received at P.S. (माहिती मिळाले याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 16/08/2017 Time (वेळ): 16:14 hrs
- (c) General Diary Reference (ठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 031 Date and Time (दिनांक आणि वेळ): 16/08/2017 16:14 hrs

4. Type of Information (माहितीचा प्रकार):

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस स्टेशन पासून दिशा आणि अंतर): उत्तर, 02 Km(s) Beat No. (बीट सं.):
(b) Address (पत्ता): खडताळपुल, अलीबाग
(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (पोलीस स्टेशनच्या मर्यादेच्या बाहेर असल्यास, पोलीस स्टेशनचे नाव):
District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार / माहिती देणारा):

- (a) Name (नाव): दिनेश दत्तत्रेय राउत
(b) Father's/Husband's Name (पिता/पति का नाम):
(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख / वर्ष): 1980 (d) Nationality (राष्ट्र ट्रीयट व): भारत
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
(f) Passport No. (पारपत्र क्र.):
Date of Issue (अदा केल याची तारीख): Place of Issue (अदा केल याचे ठिकाण):
(g) ID Details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) (ओळख विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड))

I.I.F.-I ((एकीकृत अन्वेषण फॉर्म))

S. No. (क्र.सं.)	ID Type (ओळख पत्र चा प्रकार)	ID Number (ओळख संख्या)
------------------	------------------------------	------------------------

(h) Occupation (व्यवसाय):

(i) Address (पत्ता):

S.No. (क्र.सं.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता):
1	वर्तमान पत्ता	Town/Village (शहर / गाव): गुंजीस पो नवगांव , Tehsil (तहसील): अलिबाग, Police Station (पोलीस स्टेशन): अलीबाग, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	Town/Village (शहर / गाव): गुंजीस पो नवगांव , Tehsil (तहसील): अलिबाग, Police Station (पोलीस स्टेशन): अलीबाग, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल सं.): 0

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (ज्ञात / संशयित / अज्ञात आरोपींचे संपूर्ण तपशील):

Accused More Than (अज्ञात आरोपी एका पेक्षा जास्त असतील तर संख्या): 0

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान (पत्ता))
1	राकेश यशवंत सानप			1. Town/Village (शहर / गाव): गोंधळपाडा, Tehsil (तहसील): अलिबाग, Police Station (पोलीस स्टेशन): अलीबाग, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत
2	प्रचीती महेंद्र थिटे			1. Town/Village (शहर / गाव): रोहा, Tehsil (तहसील): रोहा, Police Station (पोलीस स्टेशन): रोहा, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्ता तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-) मूल्य (रु. मध्ये)
1	नाणे आणि चलन	भारतीय- रुपया	चेकचे स्वरूपात	1,50,000.00

10. Total value of property (In Rs/-) मालमत्ता तेचे एकूण मूल्य (रु. मध्ये) 1,50,000.00

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)
-----------------	----------------------------

12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

मी वरील ठिकाणचा राहणारा असून तेथे मी माझी पत्नी सौ, वैशाली मुलगा रुद्र, बहीण प्रणाली, भाउ अतिश व आई वडील असे एकत्र कुटुंबात राहातो. मी मिळेल त्या दिवशी बदली झायव्हर म्हणून काम करतो व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. वरसोली खडताळपुल अलिबाग येथे राहणारी सौ निना कुरूळकर यांची आई व माझी आई यांची ओळख असल्याने त्यांचे ओळखीवरून माझी निना कुरूळकर यांचेकडे ओळख झाली. निना कुरूळकर यांचे व त्यांचे भाउ यांना नोकरी नसल्यामुळे त्यांना नोकरी लावण्यासाठी त्यांनी राकेश यशवंत सानप रा. गोधळपाडा ता अलिबाग मुळ रा. पुई ता. रोहा यांचे मार्फत नोकरी लावण्याची प्रयत्न केले असल्याचे निना कुरूळकर यांनी मला सांगितले. मी स्वतः सुशिक्षित बेरोजगार असल्याने राकेश यशवंत सानप यांना भेटून कशाप्रकारे नोकरी लावली जाते याची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी मला ज्या ठिकाणी पदांच्या रिक्त जागा असतात त्या ठिकाणी अधिकारी लोकांकडे अंतर्गत मार्गाने पैसे देवून जागा भरून नोकरी लावत असल्याचे मला सानप यांनी सांगितले. त्या प्रमाणे त्यांनी मला रेल्वे मध्ये टि सी या पदावर आंधेरी मुंबई येथे नोकरी लावत असल्याचे सांगून मला 3 लाख रुपये लागतील असे सांगितले. म्हणून मी त्यास माझी बहिण प्रणाली दत्तात्रेय राउत व भाउ अतिश दत्तात्रेय राउत व मामाचा मुलगा सुमित संदिप नाईक आणि सचिन कृष्णा नाईक यांना देखील नोकरी नाही असे सांगून त्यांना नोकरी लावून द्या असे मी सानप यांना सांगितले होते. त्या वेळी त्यांनी मी तुमच्या लोकांना नोकरी लावतो असे सांगून त्यांनी तुमच्या लोकांना नोकरी लावणेसाठी 15 लाख रुपये लागतील असे सांगितले. त्या नंतर आम्ही सर्व लोकानी आमचे नातेवाईक लोकांकडून उसने व व्याजाने पैसे गोळा करून राकेश सानप यांना माझे पत्नीचे बक ऑफ महाराष्ट्र शाखा परेल मुंबई येथुन 1 लाख रुपयाचा चेक नं 646472 दिला. त्याची तारीख मला आठवत नाही. माझे स्वतःचे बकेत आकाउंट नसल्याने माझा मित्र विशाल विद्याधर राउत रा. तुडाळ ता अलिबाग यांचे आय. डी. बी. आय. बक शाखा अलिबाग मध्ये मी जमा केलेली रक्कम खालील तारखांना भरली आहे. 1) दिनांक 14/07/2012 चेक नंबर 82523 1,00000 राकेश यशवंत सानप 2) दिनांक 4/08/2012 चेक नंबर 82524 1,00000 राकेश यशवंत सानप 3) दिनांक 16/10/2012 चेक नंबर 825251,00000 राकेश यशवंत सानप 4) दिनांक 20/10/2012 चेक नंबर 825291,00000 प्रचीती यशवंत सानप 5) दिनांक 25/10/2012 चेक नंबर 825301,00000 प्रचीती यशवंत सानप 6) दिनांक 30/10/2012 चेक नंबर 82531 1,00000 रु राकेश यशवंत सानप 7) दिनांक 10/11/2012 चेक नंबर 825321,00000 राकेश यशवंत सानप 8) दिनांक 10/11/2012 चेक नंबर 825331,00000 प्रचीती यशवंत सानप 9) दिनांक 22/11/2012 चेक नंबर 825351,00000 राकेश यशवंत सानप 10) दिनांक 30/11/2012 चेक नंबर 825341,00000 राकेश यशवंत सानप त्यानंतर मी माझे स्वतःच्या आय. डी. बी. आय. बक शाखा अलिबाग या बकेत खाते खोलून त्या खात्यात रक्कम भरून खालील प्रकारे राकेश यशवंत सानप यास रक्कम दिली आहे. 11) 13/12/2012 388031,00000 राकेश यशवंत सानप 12) 11/01/2013 388041,00000 राकेश यशवंत सानप तसेच मधल्या काळात रोखीने तीन लाख रुपये दिले आहेत. राकेश यशवंत सानप यांनी 2012 ते 2013 या मुदतीत माझे नातेवाईकांना नोकरी लावतो असे सांगून माझेकडून एकुण 15 लाख रुपये घेतले आहेत. माझेकडून वरील प्रमाणे राकेश यशवंत सानप यांनी 15 लाख रुपये रक्कम घेतल्यानंतर व मी नातेवाईकांचे नोकरीचे बाबत विचारले असता त्यांनी मला भाउ अतिश दत्तात्रेय राउत, बहिण प्रणाली दत्तात्रेय राउत, व माझे नावाची जिल्हा अधिकारी कार्यालय रायगड यांचे नावाने आंधेरी पूर्व मुंबई टि सी या पदावर नियुक्ती केल्याचे पत्र मला दिले. व इतर दोघांचे नोकरी नियुक्ती पत्र नंतर देतो असे सांगितले. आम्हा तिघांना दिलेले पत्र मी पाहिले असता त्यापत्रावर रायगड जिल्हा नियोजन समिती नागरी निर्वाचक क्षेत्र नावाची नियुक्ती झालेले पत्र व त्यावर जिल्हाधिकारी रायगड यांचा शिक्का व जिल्हा निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी रायगड सदस्य सचिव यांचे सहीची यादी दाखवली त्यावेळी मी ते पत्र माझे नातेवाईकांना दाखवावे लागेल असे सांगितले असता राकेश सानप यांनी त्यापत्राची झेरक्स प्रत मला दिली नंतर मी त्यापत्रावरून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे जावून खात्री केली असता त्यापत्राचा व जिल्हाधिकारी कार्यालयाचा कोणताही ही संबंध नसलेबाबत मला समजले. त्यावेळी माझी खात्री झाली की, राकेश सानप यांनी नोकरी लावतो असे सांगून माझेकडून 15 लाख रुपये घेवून माझी फसवणूक केली आहे. नंतर मी राकेश सानप यांना त्याचे घरी गोंधळपाडा अलिबाग येथे भेटण्यास गेलो असता त्याने तुमचे पैसे थोड्या दिवसांनी देतो असे सांगितले पण त्यांनी पैसे दिले नाहीत व त्याने गोंधळपाडा तेथून खोली खाली करून निघून गेला असलेबाबत मला माहिती मिळाली म्हणून मी त्याचा मुळ पत्ता शोधला असता तो पुई ता. रोहा येथील राहणारा असल्याचे मला समजले म्हणून मी त्याचा शोध घेत त्याचे मुळ गावी गेलो असता तो तेथे राहत नसून तो त्याची बहीणीकडे रोहा येथे राहतो असे समजल्याने मी माझे आईची मैत्रीण निना कुरूळकर व आई असे आम्ही रोहा येथे गेलो तर राकेश सानप हा त्याचे बहीणीकडे भेटला आम्ही दिलेल्या पैशाबाबत विचारले असता राकेश सानप, त्याचे आई वडील, त्याची बहीण प्रचीती यशवंत सानप प्रचीती महेंद्र थिटे सासरकडील नांव यांनी आम्हाला सांगितले की, आमची पुई येथे जमीन असून ती आम्ही विकून तुम्हाला तुमचे 15 लाख रुपये परत देतो असे सांगून त्यांनी ता. 17/11/2013 रोजी सामंजस्य करारपत्र लिहून दिले. परंतु राकेश सानप यांनी अदयाप मी दिलेले 15 लाख रुपये परत दिले नाहीत. तरी राकेश यशवंत सानप रा. पुई ता. रोहा यांनी मला व माझे नातेवाईकांना नोकरी लावतो असे सांगून माझेकडून वारंवार 15 लाख रुपये राकेश यशवंत सानप व त्याची बहीण प्रचीती महेंद्र थिटे रा. रोहा यांनी घेवून ते त्यांचे बक आकाउंट मध्ये जमा करून घेवून व टी.सी. पदावर नोकरी नियुक्ती पत्र बनावट तयार करून त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग यांचा बनावट शिक्का मारून बनावट सहाय्य करून आरोपी 1) राकेश यशवंत सानप रा. पुई ता. रोहा 2) प्रचीती महेंद्र थिटे रा. रोहा यांनी माझी फसवणूक केली आहे. म्हणून माझी त्या दोघांविरुद्ध तक्रार आहे

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2.

(केलेली कारवाई: बाब क्र.२ मधे ये नमूद केलेल या कलमान वये वरील अहवालावरून अपराध घडल याचे):

- (1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा):
- (2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): Sunil Shamu Shembde Rank (हुद्दा): सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक
No. (सं.): 1234 to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले) or (किंवा)
- (3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)
- (4) District (जिल्हा):

Transferred to P.S. (गुन हा दुसरीकडे पाठविला असल् यास त या पोलीस ठाण याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल् याचे त याने मान् य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)

Signature of Officer in charge, Police Station ठाणे प्रभारी अधिका-याची र् वाक्षरी)

Name (नाव): SURESH HARIBHAU VARADE

Rank (हुद्दा): I (Inspector)

No. (क्र.): PBMAH73006

14. Signature / Thumb impression of the complainant / informant (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court ((न यायालयात पाठवल् याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र)

(सं Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / seen) (संशयित/आरोपीचे (माहित असलेल् या/पाहिलेल् या) शारीरिक वैशिष्ट टये, व यंग आणि इतर तपशील)

S. No. (अ.क्र.)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन् मतारीख/ वर्ष)	Build ((बांधा)	Height (cms) (उंची(सें.म ी)	Complexion (रंग)	Identification Mark(s) ((ओळखीच या खुणा
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष	1984		-		Is Proxitted: No
2	महिला	1989		-		Is Proxitted: No

Deformities / Peculiarities (व यंग / वैशिष्ट टये)	Teeth (दाँत)	Hair (केस)	Eye (डोळे)	Habit(s) ((सवयी))	Dress Habit (s) (पोशाखाच या सवयी)
8	9	10	11	12	13

Language/Dialect (भाषा/बोली)	Place of (चे ठिकाण)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल् याच या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (लिक)	Scar ((त्रण)	Tattoo (गोदण)	
These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused. (जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त यापेक्षा अधिक तपशील दिल् यास फक्त यातील रकान् यांची नोंद घेतली जाईल)	14	15	16	17	18	19
						20

FIRST INFORMATION REPORT
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District ((जिल्हा):) रायगड P.S. (पोलीस ठाणे): खोपोली Year (वर्ष): 2017
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0174 Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 16/08/2017 08:18 hrs

S.No. (क्र.सं.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	३०२

3. (a) Occurrence of offence (गुन हयाची घटना):

1 Day (दिवस):) Tuesday Date from (दिनांक पासून): 15/08/2017 Date To (दिनांक पर्यंत): 15/08/2017
Time Period (कालावधी): Pahar 8 Time From (वेळेपासून): 23:00 hrs Time To (वेळेपर्यंत): 23:00 hrs

(b) Information received at P.S. (माहिती मिळाल याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 16/08/2017 Time (वेळ): 08:18 hrs

(c) General Diary Reference (ठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 009 Date and Time (दिनांक आणि वेळ): 16/08/2017 08:18 hrs

4. Type of Information (माहितीचा प्रकार):

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस स्टेशन पासून दिशा आणि अंतर): दक्षिण, 13 Km(s) Beat No. (बीट सं.):

(b) Address (पत्ता): होनाड, खालापूर

(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (पोलीस स्टेशनच्या मर्यादेच्या बाहेर असल्यास, पोलीस स्टेशनचे नाव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार / माहिती देणारा):

(a) Name (नाव): गोविंद सोनु चव्हाण

(b) Father's/Husband's Name (पिता/पति का नाम):

(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख / वर्ष): 1952

(d) Nationality (राष्ट्र ट्रीयट व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (अदा केल याची तारीख):

Place of Issue (अदा केल याचे ठिकाण):

(g) ID Details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) (ओळख विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड))

S. No. (क्र.सं.)	ID Type (ओळख पत्र चा प्रकार)	ID Number (ओळख संख्या)
------------------	------------------------------	------------------------

(h) Occupation (व्यवसाय):

(i) Address (पत्ता)

I.I.F.-I ((एकीकृत अन् वेषण फॉर्म))

S.No. (क्र.सं.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता)::
1	वर्तमान पत्ता	होनाड आदीवासीवाडी, Town/Village (शहर / गाव): साजगाव, Tehsil (तहसील): खालापूर, Police Station (पोलीस स्टेशन): खोपोली, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	नवगर आसरा, Town/Village (शहर / गाव): तिवरा, Tehsil (तहसील): सुधागड, Police Station (पोलीस स्टेशन): खोपोली, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत

(j) Phone number (फोन नं.): Mobile (मोबाइल सं.): 0

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (ज्ञात / संशयित / अज्ञात आरोपींचे संपूर्ण तपशील):

Accused More Than (अज्ञात आरोपी एका पेक्षा जास्त असतील तर संख्या): 1

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान (पत्ता))
1	अनोळखी 1			

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्ता तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-) मूल्य (रु. मध्ये)

10. Total value of property (In Rs/-) मालमत्ता तेचे एकूण मूल्य (रु. मध्ये)

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल्यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

ता.16/08/2017 मी गोविंद सोनु चव्हाण वय 65वर्षे, धंदा -मोलमजूरी रा.नवगर आसरा पो.तिवरा ता.सुधागड पाली सदया रा-होनाड आदीवासीवाडी पो.साजगाव ता.खालापूर रायगड मो.नं.8446732151, समक्ष खोपोली पोलीस ठाणे येथे हजर राहून लिहून देतो की, मी वरील ठिकाणचा राहणारा अस् तेथे माझे पुतणीचे सासरघर आहे.तीचे सोबत तीचा पती दिपक वाघमारे व लहान 1 वर्षाची मुलगी असे आम्ही एकत्र राहतो, मी तसेच जावई दिपक वाघमारे हे मिळेल तेथे मोलमजूरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करित असतो. माझी पुतणी व जावई यांच्यात काही दिवसापासून आपसांत वाद होवुन वेगवेगळे राहिले होते.त्यानंतरही किरकोळ वाद होत असे. पुतणीव जावई हे पुन्हा एकत्र राहू लागल्याने मी गेले दोन महीन्यापासून पुतणी सुंदर दिपक वाघमारे रा. होनाड आदीवासीवाडी पो.साजगाव ता.खालापूर हीचे घरी राहण्यास आहे. काल दि.15/08/2017 रोजी मी सायंकाळी 06.00 वाजणेचे सुमारास कामावरून घरी आलो.तेव्हा पुतणी सुंदर हिने तिचा पती दिपक याचेशी तिचेवर संशय घेवुन वाद घालत असल्याची हकीकत सांगितली होती त्यानंतर मी नेहमीप्रमाणे जेवण-खावण करून रात्री 08.00 वा.चे सुमारास माझे खोलीत झोपणेस आलो.तेव्हा जावई वाघमारे हा घरातच झोपला होता. त्यानंतर 11.00 वा.चे सुमारास आमचे शेजारी राहणारी संगिता वाघमारे ही मला उठवायला आली व तीने मला सांगितले कि, तुमची पुतणी सुंदर हीस कोणीतरी मारले आहे.असे सांगताच मी माझी पुतणी सुंदर हीस पाहणेस गेलो तेथे जावई दिपक वाघमारे हा हजर नसल्याचे दिसले. पुतणी सुंदर हिचे डोक्यातून रक्त येत असल्याचे दिसत होते तेव्हा मी माझी मोठी मुलगी नवसी गोपाळ वाघमारे हीचे राहते घरी चिंचवली गोहे येथे जावुन झाले प्रकाराबाबत सांगितले.त्यानंतर मी,मोठी पुतणी नवसी,मोठे जावई बबन वाघमारे असे मुलगी सुंदर वाघमारे हीस पहाण्यासाठी परत आलो तेव्हा पुतणी सुंदर हिला जावुन पाहीले असता तिचे डोक्यात पाठीमागे मोठी जखम झाल्याचे दिसले.तीस कोणातरी अज्ञात इसमाने अज्ञात हत्याराने मारुन डोक्याचे मागील भागात गंभीर दुखापत केली आहे.त्यात झाले दुखापतीतून रक्तस्राव होवुन तीस मरण आले आहे. तरी काल दिनांक 15/08/2017 रोजी 11.00 वाजण्याचे पुर्वी पुतणी सुंदर दिपक वाघमारे वय 45 वर्षे, रा.होनाड अदिवासीवाडी ता.खालापूर हीस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात हत्याराने डोक्याचे मागील बाजूस गंभीर दुखापत करून झालेल्या दुखापतीत रक्तस्राव होवुन तीस मरण आले आहे.पुतणी सुंदर वाघमारे हिस तीचे चारीत्र्यावरून संशय घेवुन तिचा नवरा दिपक वाघमारे यानेच रागाचे भरात जीवे मारली असावी असा माझा संशय आहे. माझा वरील जबाब मला मराठीतून वाचून दाखविला तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर तिहीला आहे.सदरचा जबाब खोपोली पोलीस ठाण्याच्या संगणकावर टंकलिकित करण्यात आलेला आहे. समक्ष हे लिहून दिले सही ता.16/08/2017पोलिस उप निरीक्षक खोपोली पोलीस ठाणे

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2.


(केलेली कारवाई: बाब क्र.२ मध ये नमूद केलेल या कलमान् वये वरील अहवालावरून अपराध घडल याचे):

- (1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा):
- (2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): RAJAN NARAYAN Rank (हुद्दा): पोलीस निरीक्षक JAGTAP
No. (सं.): PBMH65698 to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले)or (किंवा)
- (3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)
- (4) Transferred to P.S. (गुन् हा दुसरीकडे पाठविला असल यास त या District (जिल् हा):
पोलीस ठाण याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant /informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल याचे त याने मान् य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)



Signature of Officer in charge, Police Station ठाणे प्रभारी
अधिका-याची स वाक्षरी)

Name (नाव): RAJAN NARAYAN JAGTAP

Rank (हुद्दा): I (Inspector)

No. (क्र.): PBMH65698

14. Signature / Thumb impression of the complainant / informant (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court ((न यायालयात पाठवल् याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र)

(सं Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / seen)
(संशयीत/आरोपीचे (माहित असलेल या/पाहिलेल या) शारीरिक वैशिष्ट टये, व यंग आणि इतर तपशील)

S. No. (अ.क्र)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन् मतारीख/ वर्ष)	Build ((बांधा)	Height (cms) (उंची(सें.म ी)	Complexion (रंग)	Identification Mark(s) ((ओळखीच या खुणा
1	2	3	4	5	6	7
1				-		
Is Proxitted: No						

Deformities / Peculiarities (व यंग / वैशिष्ट टये)	Teeth (दाँत)	Hair (केस)	Eye ((डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit (s) (पोषाखाच या सवयी)
8	9	10	11	12	13

Language/Dialect (भाषा/बोली)	Place of (चे ठिकाण)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल याच या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar ((व्रण)	Tattoo (गोदण)	
These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused. (जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त यापेक्षा अधिक तपशील दिल यास फक त यातील रकान यांची नोंद घेतली जाईल)						

FIRST INFORMATION REPORT
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District ((जिल्हा):) रायगड P.S. (पोलीस ठाणे):: माथेरान Year (वर्ष): 2017
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0014 Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 16/08/2017 23:23 hrs

S.No. (क्र.सं.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	४५४
2	भारतीय दंड संहिता १८६०	४५७
3	भारतीय दंड संहिता १८६०	३८०

3. (a) Occurrence of offence (गुन हयाची घटना):

1 Day (दिवस): Intervening Days Date from (दिनांक पासून): 14/08/2017 Date To (दिनांक पर्यंत): 16/08/2017
Time Period (कालावधी): Time From (वेळेपासून): 14:00 hrs Time To (वेळेपर्यंत): 16:00 hrs

(b) Information received at P.S. (माहिती मिळाल याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 16/08/2017 Time (वेळ): 19:00 hrs

(c) General Diary Reference (ठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 021 Date and Time (दिनांक आणि वेळ): 16/08/2017 22:53 hrs

4. Type of Information (माहितीचा प्रकार):

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस स्टेशन पासून दिशा आणि अंतर): उत्तर, 1 Km(s) Beat No. (बीट सं.):

(b) Address (पत्ता): कस्तुबा रोड, लक्ष्मी व्हीला, माथेरान, कर्जत

(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (पोलीस स्टेशनच्या मर्यादेच्या बाहेर असल्यास, पोलीस स्टेशनचे नाव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार / माहिती देणारा):

(a) Name (नाव): सुनिता सुनिल बीरामणे

(b) Husband's Name (चे नाव): सुनिता सुनिल बीरामणे

(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख / वर्ष): 1970

(d) Nationality (राष्ट्र ट्रीयट व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (अदा केल याची तारीख):

Place of Issue (अदा केल याचे ठिकाण):

(g) ID Details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) (ओळख विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड))

S. No. (क्र.सं.)	ID Type (ओळख पत्र चा प्रकार)	ID Number (ओळख संख्या)
------------------	------------------------------	------------------------

(h) Occupation (व्यवसाय):

(i) Address (पत्ता):

I.I.F.-I ((एकीकृत अन् वेषण फॉर्म))

S.No. (क्र.सं.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता)::
1	वर्तमान पत्ता	पंचवटीनगर, Town/Village (शहर / गाव): माथेरान, Tehsil (तहसील): कर्जत, Police Station (पोलीस स्टेशन): माथेरान, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	पंचवटीनगर, Town/Village (शहर / गाव): माथेरान, Tehsil (तहसील): कर्जत, Police Station (पोलीस स्टेशन): माथेरान, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत

(j) Phone number (फोन नं.): Mobile (मोबाइल सं.): 91-8237665866

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (ज्ञात / संशयित / अज्ञात आरोपींचे संपूर्ण तपशील):

Accused More Than (अज्ञात आरोपी एका पेक्षा जास्त असतील तर संख्या): 0

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान (पत्ता))
1	अनोळखी 1			

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधित मालमत्ता तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-) मूल्य (रु. मध्ये)
1	इतर	घरगुती वस्तु	1) 100000रु.चार मोठ्या साईजचे ताब्यांची टोप(पातेली)जुनी वापरती कि.अं.	1,000.00
2	इतर	घरगुती वस्तु	2) चार पीतली लहाण साईजची टोप (पातेली)जुनी वापरती कि.अं	500.00
3	इतर	घरगुती वस्तु	एक ताब्यांचा पाणी तापवण्याचा बंब जुनी वापरती कि.अं	800.00
4	इतर	घरगुती वस्तु	एक पीतली टाकी जुनी वापरती कि.अं	500.00
5	इतर	घरगुती वस्तु	दोन ताब्यांचे हंडे जुनी वापरती कि.अं	1,000.00
6	इतर	घरगुती वस्तु	दोन पीतली ताटे जुनी वापरती कि.अ.	400.00

10. Total value of property (In Rs/-) मालमत्ता तेचे एकूण मूल्य (रु. मध्ये) 4,200.00

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल्यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

मी सुनिता सुनिल बीरामणे, वय 47 वर्ष, धंदा- मोलमजुरी, धर्म-हिंदू मराठा रा. पंचवटीनगर, माथेरान ता. कर्जत, जि. रायगड, मो. नं. 8237665866, नाही. समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार देते की, मी वरील ठिकाणी राहणारी असून तेथे माझे राहते घर आहे घरात मी व माझे पती सुनिल लक्ष्मण बिरामणे असे आम्ही एकत्रीत राहतो. मी शिरीष वामण वाघ, रा. मालाड यांचे कस्तुबा रोड माथेरान येथील लक्ष्मी व्हीला या बंगल्यात सुमारे 30 वर्षां पासून साफ सफाईचे काम करीत आहे सदर बंगल्याच्या चाव्या माझेकडेच असतात. व माझे मालक हे सहा महीण्यातून एकदा बंगल्यावर येत असतात ता. 14/08/2017 रोजी मी दुपारी 02.00 वाजता बंगल्याची साफसफाई करून बंगला बंद करून घरी गेले होते तारीख 15/08/2017 रोजी मी साफसफाई करण्याकरीता पाऊस असल्यामुळे गेले नाही. आज तारीख 16/08/2017 रोजी मी व माझे पती सुनिल लक्ष्मण बीरामणे असे आम्ही 04.30 वा. लक्ष्मी व्हीला या बंगल्याची साफसफाई करण्याकरीता गेलो होतो त्यावेळी बंगल्याचे पाठीमागील खिडकी उघडी दिसली त्यावेळी आम्ही पाहीले असता बाथरूमचा दरवाजापण उघडा दिसला त्या उघड्या दरवाजे वाटे आम्ही आतमध्ये जाउन पाहीले असता सदर बंगल्याचे आतील दोन्ही बेडरूमचे कोयंडे तोडल्याचे व दरवाजा उघडे असल्याचे दिसले व किचनच्या दरवाजाचा लॉक तोडलेला दिसला म्हणून आम्ही दोन्ही बेड व किचन रुम मध्ये पाहीले असता किचन रुममधील मांडणीवर ठेवलेली चार ताब्यांची मोठे टोपे व एक तांब्याचा पाणी तापवण्याचा बंब, व एक पीतली टाकी, व दोन ताब्यांचे हंडे व दोन पीतली ताटे कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंगल्याची खिडकी उघडून आतमध्ये प्रवेश करून चोरून नेली त्याचे सविस्तर वर्णन खालील प्रमाणे. 1) 100000 रु. चार मोठ्या साईजचे ताब्यांची टोप (पातेली) जुनी वापरती कि. अं. 2) 50000 रु. चार पीतली लहाण साईजची टोप (पातेली) जुनी वापरती कि. अं. 3) 80000 रु. एक ताब्यांचा पाणी तापवण्याचा बंब जुनी वापरती कि. अं. 4) 50000 रु. एक पीतली टाकी जुनी वापरती कि. अं. 5) 100000 रु. दोन ताब्यांचे हंडे जुनी वापरती कि. अं. 6) 40000 रु. दोन पीतली ताटे जुनी वापरती कि. अं. 420000 रुपये प्रमाणे तारीख 14/08/2017 रोजी दुपारी 02.00 ते तारीख 16/08/2017 रोजी 04.30 वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने लक्ष्मी व्हीला बंगल्याची पाठीमागील खिडकीची आतील कडी उघडून त्यावाटे बंगल्यात प्रवेश करून किचनचे लॉक तोडून तसेच दोन्ही बेडरूमचे कोयंडे तोडून किचनमधील वर नमुद वर्णनाची व किमंतीची भांडी घरफोडी चोरी करून नेली आहे म्हणून माझी अज्ञात चोरा विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे. सदर बाबत मी माझे बंगल्याचे मालक शिरीष वामण वाघ यांना फोन करून सांगितले व पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आले. माझ्या वरील नमुद वस्तु पुन्हा मिळून आल्यास त्या मी ओळखेन माझी खबर संगणाकावर टंकलिखित केली असून ती मी वाचून पाहीली ती माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे. समक्ष हे लिहून दिले सही व ता. 16/08/2017 ठाणे अंमलदार माथेरान पोलीस ठाणे

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2.


(केलेली कारवाई: बाब क्र. 2 मध्ये नमूद केलेले या कलमान वये वरील अहवालावरून अपराध घडले याचे):

- (1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): Mahadeo pandurang Acharekar (पोलीस निरीक्षक) or (किंवा):
- (2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): Rank (हुद्दा):
No. (सं.): to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले) or (किंवा)
- (3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)
- (4) Transferred to P.S. (गुन्हा दुसरीकडे पाठविला असले यास त या District (जिल्हा हा):
पोलीस ठाणे याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असले याचे त याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)



Signature of Officer in charge, Police Station ठाणे प्रभारी
अधिका-याची स वाक्षरी)

Name (नाव): Mahadeo pandurang Acharekar

Rank (हुद्दा): I (Inspector)

No. (क्र.): 123

14. Signature / Thumb impression of the complainant / informant (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court ((न यायालयात पाठवल् याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र)

(सं Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / seen)
(संशयीत/आरोपीचे (माहित असलेल या/पाहिलेले या) शारीरिक वैशिष्ट टये, व यंग आणि इतर तपशील)

S. No. (अ.क्र)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन् मतारीख/ वर्ष)	Build ((बांधा)	Height (cms) (उंची(सें.म ी)	Complexion (रंग)	Identification Mark(s) ((ओळखीच या खुणा
1	2	3	4	5	6	7
1				-		
Is Proxitted: No						

Deformities / Peculiarities (व यंग / वैशिष्ट टये)	Teeth (दाँत)	Hair (केस)	Eye ((डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit (s) (पोषाखाच या सवयी)
8	9	10	11	12	13

Language/Dialect (भाषा/बोली)	Place of (चे ठिकाण)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल याच या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar ((व्रण)	Tattoo (गोदण)	
These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused. (जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त यापेक्षा अधिक तपशील दिले यास फक्त त यातील रकाने यांची नोंद घेतली जाईल) निरक						

FIRST INFORMATION REPORT
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District ((जिल्हा): रायगड P.S. (पोलीस ठाणे): नेरळ Year (वर्ष): 2017
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0141 Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 16/08/2017 21:52 hrs

S.No. (क्र.सं.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	मुंबई दारुबंदी अधिनियम, १९४९	83
2	मुंबई दारुबंदी अधिनियम, १९४९	65(E)

3. (a) Occurrence of offence (गुन् हयाची घटना):

1 Day (दिवस): Wednesday Date from (दिनांक पासून): 16/08/2017 Date To (दिनांक पर्यंत): 16/08/2017
Time Period (कालावधी): Pahar 7 Time From (वेळेपासून): 19:45 hrs Time To (वेळेपर्यंत): 19:45 hrs

(b) Information received at P.S. (माहिती मिळाल याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 16/08/2017 Time (वेळ): 21:52 hrs

(c) General Diary Reference (ठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 039 Date and Time (दिनांक आणि वेळ): 16/08/2017 21:52 hrs

4. Type of Information (माहितीचा प्रकार):

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस स्टेशन पासून दिशा आणि अंतर): पूर्व, 2 Km(s) Beat No. (बीट सं.):

(b) Address (पत्ता): नेरळ स्टेशन आळी, कर्जत

(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (पोलीस स्टेशनच्या मर्यादेच्या बाहेर असल्यास, पोलीस स्टेशनचे नाव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार / माहिती देणारा):

(a) Name (नाव): Sachin Pamu Narute

(b) Father's/Husband's Name (पिता/पति का नाम):

(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख / वर्ष): 10/07/1981

(d) Nationality (राष्ट्र ट्रीयट व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (अदा केल याची तारीख):

Place of Issue (अदा केल याचे ठिकाण):

(g) ID Details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) (ओळख विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड))

S. No. (क्र.सं.)	ID Type (ओळख पत्र चा प्रकार)	ID Number (ओळख संख्या)
------------------	------------------------------	------------------------

(h) Occupation (व्यवसाय):

(i) Address (पत्ता):

I.I.F.-I ((एकीकृत अन्वेषण फॉर्म))

S.No. (क्र.सं.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता)::
1	वर्तमान पत्ता	neral, neral, Town/Village (शहर / गाव): neral, Tehsil (तहसील): karjat, Police Station (पोलीस स्टेशन): नेरळ, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	neral, neral, Town/Village (शहर / गाव): neral, Tehsil (तहसील): karjat, Police Station (पोलीस स्टेशन): नेरळ, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत

(j) Phone number (फोन नं.): Mobile (मोबाइल सं.): 91-8888830178

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (ज्ञात / संशयित / अज्ञात आरोपींचे संपूर्ण तपशील):

Accused More Than (अज्ञात आरोपी एका पेक्षा जास्त असतील तर संख्या): 0

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान (पत्ता))
1	इंदुबाई उर्फ राजश्री रविद्र उत			1. Town/Village (शहर / गाव): नेरळ स्टेशन आळी, Tehsil (तहसील): कर्जत, Police Station (पोलीस स्टेशन): नेरळ, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत
2	संदीप तुकाराम जाधव			1. Town/Village (शहर / गाव): सम्राटनगर नेरळ, Tehsil (तहसील): कर्जत, Police Station (पोलीस स्टेशन): नेरळ, District (जिल्हा): रायगड, State (राज्य): महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्ता तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-) मूल्य (रु. मध्ये)
1	औषध/अमलीपदार्थ	दारूची बाटली	सफेद रंगाचा प्लस्टीकचा कन त्यात सुमारे 15 लिटर गावठी हातभट्टीची दारू 50/ रु.	750.00

10. Total value of property (In Rs/-) मालमत्ता तेचे एकूण मूल्य (रु. मध्ये) 750.00

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल्यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

मी श्री सचिन पमू नरुटे पोना/ब.नं.1207 नेमुणक नेरळ पोलीस ठाणे समक्ष हजर राहुन खबर देते की, मी नेरळ पोलीस ठाण्याचे नेमणुकीस असुन आज रोजी पोलीस ठाण्यात हजर असताना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, मोजे नेरळ स्टेशन आळी साळेकर चाळ येथील राहाणारी इंदुबाई उत्तेकर व संदिप जाधव हे इंदुबाई उत्तेकर हिच्या घराचे पाठीमागे गावठी हातभट्टीची दारू विक्रीचा धंदा करते अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने मी सोबत परि पोउपनिरी श्री कदम, मपोशी/216 पवार असे मिळालेल्या गुप्त बामतीप्रमाणे खाजगी गाडीने प्रोव्हीशन रेड कामी लागणा-या सर्व साहीत्या सह नेरळ स्टेशन येथे गेलो खाजगी वाहन लांब थांबवुन बातमी प्रमाणे पायी चालत गेलो असता, साळसेकर चाळीचे पाठीमागे एक महिला व एक इसम पुढ्यात कन घेवुन बसलेला दिसला. त्यांचा संशय आल्याने मी व मपोशी/216 पवार त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक इसम पुढ्यातील कॅन जागीच टाकुन पळुन गेला. सदरची वेळ 19.45 वाजताची होती. सदर इसमांच्या पुढ्यात असलेल्या सफेद प्लस्टीकच्या कनमध्ये काय आहे, याची खात्री करता त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू असल्याचे खात्री झाली तेथे दोन पंचाना बोलाववुन हकिगत समजावुन सांगुन त्यास विश्वासत घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता, तीने तीचे नाव इंदुबाई उर्फ राजश्री रविद्र उत्तेकर, वय-52वर्ष, रा. नेरळ स्टेशन आळी ता कर्जत जि.रायगड असे सांगुन तिने पळुन गेलेल्या इसमाचे नाव संदीप तुकाराम जाधव, वय-41वर्ष, रा. सम्राटनगर नेरळ, ता.कर्जत असे आम्ही दोघे मिळुन दारू विकत असल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यात मिळुन आलेल्या गावठी हातभट्टी मालाचे वर्णन खालील प्रमाणे आहे. 750/- सफेद रंगाचा प्लस्टीकचा कन त्यात सुमारे 15 लिटर गावठी हातभट्टीची दारू 50/- रु. लिटर प्रमाणे कनसह कि.अ. 750/-रु.एकुणयेणे प्रमाणे वरील वर्णन व किंमतीचा गावठी हातभट्टी माल वरील आरोपीत संदीप तुकाराम जाधव, वय-41वर्ष, रा. सम्राटनगर नेरळ व इंदुबाई उर्फ राजश्री रविद्र उत्तेकर, वय-52वर्ष, रा. नेरळ स्टेशन आळी ता कर्जत जि.रायगड यांचे ताब्यात मिळुन आल्याने सदर माल जप्त करुन ताब्यात घेतला. तसा सविस्तर पंचनामा पोउ.निरीक्षक श्री/कदम यांनी दोन पंचा समक्ष केला असुन, जप्त मालापैकी एका स्वच्छ काचेच्या 180मि.ली.बाटली सी.ए सम्पलसाठी काडुन घेवुन कनचे व बाटलीचे बुच पुर्ववत लावुन त्यावर पंचाच्या सहायाचे लेबले लावुन सिलबंद केल्या आहेत. तरी आरोपीत संदीप तुकाराम जाधव व इंदुबाई उर्फ राजश्री रविद्र उत्तेकर, यांच्या ताब्यात गावठी हातभट्टीची दारू मिळुन आल्याने माझी त्यांचे विरुध्द मुं.प्रो.का.क. 65(ई) व 83प्रमाणे कायदेशीर तक्रार आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध ये नमूद केलेल या कलमान वये वरील अहवालावरुन अपराध घडल याचे):

- (1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा):
- (2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): DHULADEV LAXMAN Rank (हुद्दा): पोलीस हवालदार BARKHADE
No. (सं.): 912 to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले) or (किंवा)
- (3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)
- (4) Transferred to P.S. (गुन हा दुसरीकडे पाठविला असल यास त या District (जिल् हा):
पोलीस ठाण याचे नाव):
on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल याचे त याने मान य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)

Signature of Officer in charge, Police Station ठाणे प्रभारी
अधिका-याची र वाक्षरी)

Name (नाव): somanath dattatary jadhav

Rank (हुद्दा): I (Inspector)

No. (क्र.): API

14. Signature / Thumb impression of the complainant / informant (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court ((न यायालयात पाठवल याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र)

(सं Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / seen)
(संशयित/आरोपीचे (माहित असलेल या/पाहिलेल या) शारीरिक वैशिष्ट्ये, वय आणि इतर तपशील)

S. No. (अ.क्र.)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन्मतारीख/ वर्ष)	Build ((बांधा)	Height (cms) (उंची(से.म ी)	Complexion (रंग)	Identification Mark(s) ((ओळखीच या खुणा
1	2	3	4	5	6	7
1	महिला	1965		-		Is Proxitted: No
2	पुरुष	1976		-		Is Proxitted: No

Deformities / Peculiarities (वयं / वैशिष्ट्ये)	Teeth (दाँत)	Hair (केस)	Eye (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit (s) (पोशाखाच या सवयी)
8	9	10	11	12	13

Language/Dialect (भाषा/बोली)	Place of (चे ठिकाण)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल याच या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar ((त्रण)	Tattoo (गोदण)	
These fields ¹⁴ will be entered only ¹⁵ if complainant/in ¹⁶ formant gives any ¹⁷ one or more partia ¹⁸ lars about the suspec ¹⁹ t/accused. ²⁰						
(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त यापेक्षा अधिक तपशील दिले यास फक्त त यातील रकाने यांची नोंद घेतली जाईल)						